

August 22, 2024

BSE Ltd., P J Towers, Dalal Street, Mumbai - 400 001. Scrip Code: 524735 National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra, Mumbai - 400 051. Symbol: HIKAL

Dear Sir/Madam,

Subject: Intimation under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Newspaper advertisement

Pursuant to Regulation 30 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copies of Public Notice published by way of advertisement in Business Standard and Mumbai Lakshadeep, on August 22, 2024.

Kindly take the information on records

Yours sincerely,

for HIKAL LIMITED,

Rajasekhar Reddy Company Secretary & Compliance officer

**Encl: As above** 

ı	uie	the issue of Duplicate Share certificates in my fiame.						
ı	Sr.	Sr. Folio No. Name of the Holder		Distinctive Nos.	Certificate	Shares		
ı	No				Nos.	(QTY)		
ı	1.	HB0415323	Pramod Kumar	00166542901- 0166543000	00478450	100		
ı	Dat	e: 22-08-202	24					
ı	Pla	ce: Mumbai						

**OSBI** 

ACB Vengurla Branch,(00495) Manik Chowk Vengurla, Tal. Vengurla, Dist

Sindhudurg- 416516, Branch Code: 00495 E-mail. sbi.00495@sbi.co.in Tel: 02366262050 POSSESSION NOTICE

(For immovable property)

The undersigned being the Authorized Officer of State Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 09/05/2024 and Newspaper Publication dated: 23.05.2024 in Sakal (Marathi) & Business Standard (English) calling upon the Borrower/Mortgagor Mr. Saish Sudhakar Natekar repay the amount mentioned in the notices aggregating Rs.13.81.084.05 (Rupees Thirteen Lakh Eighty One Thousand Eighty Four And Paisa Five Only) with further interest, Cost, Charges, etc. within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise o powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 21st of August of the year 2024.

The Borrower secured debtor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the State Bank of India Vengurla Branch for an amount of Rs.13,81,084.05 (Rupees Thirteen Lakh Eighty One Thousand Eighty Four And Paisa Five Only) with further interest, Cost Charges thereon

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

#### **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

All That Piece and Parcel of Residential Flat No.673-10 (Old 535-10), Gram Panchayat Aravali House No. 673-10, Area- 667 Sq.Ft, Second Floor, Building A-1 (Satyam Building) Project Bhumaiya Park, Situated at Survey/Gat No. 49B, At Village Aravali, Taluka-Vengurla, District- Sindhudurg, Owned By Borrower/ Mortgagor Mr. Saish Sudhakar Natekar.

Boundaries by Residential Flat No.673-10: East: Common Space in the Building West: Open Space on this Land Survey No. 49B North: Flat No. 673-11

South: Open Space on this Land Survey No. 49B

Date: 21/08/2024 Place: Aravali, Vengurla

**Authorised Officer State Bank of India** 



Regd. Office: 717/718, 7th Floor, Maker Chamber V, Nariman Point, Mumbai - 400 021. Corporate Identification No.: L24200MH1988PTC048028
Tel No.: 022 6277 0477 / 0500

Email: secretarial@hikal.com Website: www.hikal.com NOTICE OF 36th ANNUAL GENERAL MEETING (AGM) TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER
AUDIO-VISUAL MEANS (OAVM)
Notice is hereby given that the 36<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the

Members of Hikal Limited ("Company") is scheduled to be held or Tuesday, September 17, 2024, at 11:30 a.m. (IST) through Vide Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transac he business as set out in the Notice of AGM.

The AGM is being convened in compliance with the provisions of th Companies Act. 2013 (the 'Act'), the Rules framed thereunder, MCA Circulars 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 02/2022 10/2022 and 9/2023 dated 8 April 2020, 13 April 2020, 5 May 2020, 13 January 2021, 8 May 2022 and 28 December 2022 and 25 September 2023 respectively ssued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circulars No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, dated 12 May 2020 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15 January 2021 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13 May 2022, and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5 January 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7 October 2023 issued by the Securities and Exchange Board of India (MCA Circulars and SEB Circulars shall hereinafter collectively be referred to as the 'Circulars') and the Notice of the 36th AGM along with the Annual Report for year 2023-24 as been sent on August 21, 2024 only through electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s). Members are requested to note that

 The business as set out in the Notice of the 36th AGM will be transacted ough voting by electronic

The remote e-voting period begins at 9.00 a.m. IST on Friday September 13, 2024, and ends at 5.00 p.m. IST on Monday, September 16, 2024. The remote e-voting module shall be disabled after the aforesaid end date and time for e-voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Tuesday, September 10, 2024, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM.

The Company has availed the services of National Securities Depository Limited (NSDL), for providing the remote e-voting facility voting at the AGM and conducting the AGM through VC/OAVM. The facility for voting by members attending the AGM will be available in electronic mode.

The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM bu shall not be entitled to cast their vote again.

The register of members and share transfer books of the Company will remain closed from Wednesday, September 11, 2024 to Tuesday September 17, 2024 (both days inclusive) for the 36th Annual General Meeting of the Company. The Record Date for the purpose of payment of final dividend for financial year ended March 31, 2024 shall be September 4, 2024.

Any person who acquires shares of the Company and becomes mber of the Company after dispatch of the notice of Annual Genera Meeting and holding shares as on the cut-off date i.e. September 10 2024 may obtain the user ID and password by sending a request a helpdesk.evoting@nsdl.com.

The notice of AGM and the Annual Report are also available on the company's website at https://www.hikal.com and the same can also be accessed from the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and the Notice will also be available on the website of the NSDL viz.www.evoting.nsdl.com.

Shareholders who have not yet registered their email addresses may obtain login credentials for e-voting by following the belov mentioned process:

 Shareholders holding shares in physical form, may provide necessar details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to the Company / Registrar & Share Transfer Agent by sending an e-mail at: evoting@nsdl.com o secretarial agm@hikal.comorrnt.helpdesk@linkintime.co.in.

In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master o copy of consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to evoting@nsdl.com or rnt.helpdesk@linkintime.co.in o secretarial agm@hikal.com

Shareholders holding shares in physical mode who have not yet updated their email addresses with the Company are requested to sendapplication, in the prescribed format along with necessary documents or updating their KYC details as per SEBI circular no. SEBI/ HO/ MIRSD SECFATF/P /CIR/ 2023/ 169 dated 12 October 2023, to the Company's Registrar and Transfer Agent (RTA) i.e. Link Intime India Pvt. Ltd., C-101 247 Park, 1st Floor, LBS Road, Vikhroli (West), Mumbai - 400 083. The shareholders holding shares in dematerialized mode are requested to register/update their e-mail address with their respective depositor participant at the earliest.

n case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on.: 022 4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Sr. Manager, Trade World, A Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marc .ower Parel Mumbai - 400013 at evoting@nsdl.com.

Mumbai August 21, 2024

Sd/ Rajasekhar Reddy

For Hikal Ltd

Place: Mumbai



Kharepatan Branch,(12215) Kharepatan, Tal. Kankavli, Dist. Sindhudurg- Branch Code: 12215

(For immovable property) Whereas.

The undersigned being the Authorized Officer of State Bank of India under he Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notice dated 13/05/2024 calling upon the Borrower, Mortgagor Mr. Raiendra Krishna Chike & Co-Borrower Mrs. Rutuia Rajendra Chike repay the amount mentioned in the notices aggregating Rs.9,71,472.34/- (Rupees Nine Lakh Seventy One Thousand Four Hundred Seventy Two and Paisa Thirty Four Only) with further interest, Cost, Charges etc. within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/Co-Borrower having failed to repay the amount, notice i nereby given to the Borrower/ Co-Borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described herei below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the **21<sup>st</sup> of August of the year 2024.** 

The Borrower/Co-Borrower secured debtor in particular and the public general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the State Bank of India Kharepatan Branch for an amount of Rs.9,71,472.34/- (Rupees Nine Lakh eventy One Thousand Four Hundred Seventy Two and Paisa Thirty Four Only) with further interest Cost Charges thereon

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets

#### **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY** All That Peace and parcel of land and Gram Panchavat Panhale turf Soundal

House No.539 on Land Bearing Gat No. 295 (New 295/3), Area- 0-50-0 P.K. 0-15-0 Out of which Area-290 Sq.Mtrs. Plot No. 14, Situated in the Village Panhale Turf Soundal, Taluka- Rajapur, District- Ratnagiri. Owned by Borrower/Mortgagor Mr. Rajendra Krishna Chike.

Date: 21/08/2024 Place: Panhale turf Soundal, Taluka- Rajapur **Authorised Officer** 

### **PUBLIC NOTICE**

Building No. 8, known as Yusufi Building, situated on Plot of land bearing No. C. S. No. 3/152, M. P. Agiary Street, Jamshedji Petit Lane, , Grant Road (E), Mumbai 400 007 is proposed for redevelopment under DCR 33(7) as per the direction of the Govt. of Maharashtra in Housing Development alongwith adjoining plots of C. S. No. 3/152. List of tenants/ Occupants of the above property is as follows: -

Sr. Name of Tenant Name of Occupant Floor Rom/ User Accepted/

No.		ramo or occupant	11001	Shop No.	000.	Not Accepted
	GROUND FLOOR					
1	Sitaram Krishnaji Mankar (M/s.Sejal Auto Traders)	Sandeep Sitaram Mankar & Shivaji Sitaram Mankar	Gr. Flr	Shop No.2/1	NR	
2	Rajendra Shah	Suranjeet Rajendra Shah	Gr. Flr	Shop No.2/2	NR	
3	Sita Rakesh Khandelwal (M/s. Sharthak Auto Parts)	Sita Rakesh Khandelwal	Gr. Flr	Shop No.2/3	NR	Clubbed
4	Rajendra Shah (M/s. Raj Scooters)	Suranjeet Rajendra Shah	Gr. Flr	Shop No.2/4	NR	Together
5	Fazal Moosa Loladia	Fazal Moosa Loladia	Gr. Flr	Shop No.2/5	NR	
6	Sita Rakesh Khandelwal	Sita Rakesh Khandelwal	Gr. Flr	Shop No.1/D	NR	
7	Anil Jain (M/s. Amar Auto Spares)	Anil Jain	Gr. Flr	Shop No.1/A	NR	Clubbed
8	Vandana Bhupendra Chopra (M/s. Golden Era Overseas)	Vandana Bhupendra Chopra	Gr. Flr	Shop No.1/B	NR	Together
9	Lalita Chopra	Lalit Chopra	Gr. Flr	Shop No. 1/C	NR	
10	Gajanan Aarekar	Vinod Aarekar	Gr. Flr	RUS	R	Accepted
-	FIRST FLOOR					
11	Pravina Seth	Pravina Seth	1st Flr.	Room No. 3	R	Accepted
12	Shailesh Jain	Shailesh Jain (Sanghvi)	1st Flr.	Room No. 3A	R	Accepted
13	Alka Jain	Alka Jain	1st Flr.	Room No. 3B	R	Accepted
14	Zubair Ebrahim Patel	Zubair Ebrahim Patel	1st Flr.	Room No. 4	R	Accepted
	SECOND FLOOR					
15	Dilip Sanghvi	Dilip Sanghvi	2nd Flr.	Room No. 5	R	Accepted
16	Jadavidevi Jain	Jadavidevi B. Jain	2nd Flr.	Room No. 5A	R	Accepted
17	Alka Jain	Alka Jain	2nd Flr.	Room No. 5B	R	Accepted
18	Chadanmal Shah & Mehul Jain	Chadanmal Shah & Mehul Jain	2nd Flr.	Room No. 6	R	Accepted
	THIRD FLOOR	I	_	-		
19	Ratan	Kept in abeyance	3rd Flr.	Room No. 7	R	Accepted and Kept in abeyance
20	Narayan Mandavkar	Sachin Mandavkar	3rd Flr.	Room No. 7A	R	Accepted
21	Babulal Tejaji Jain	Nishit Sanghvi (Jain)	3rd Flr.	Room No. 7B	R	Accepted
22	Vinod Jabarmal Jain	Vinod Jabaral Jain	3rd Flr.	Room No. 8	R	Accepted
23	Hitesh Jabarmal Jain	Hitesh Jabarmal Jain	3rd Flr.	Room No. 8A	R	Accepted

Any person other than above listed person have any objection in respect of their tenancy rights, title, interest or have any claim against the above premises are requested to submit the same within 7 days from the date of the publication of this notice on the following address: -

1. Executive Engine D - 2 Div. / M.B.R. & R. Board, 89-95, Raini Mahel, First Floor

Tardeo Road, Mumbai 400 034 2. V.M. Homes Pvt. Ltd.

C-3 Commerce House, Nagindas Master Road, Fort Mumbai 400 007

Any objections received after the laps of above mentioned period will not be conside under any circumstances

RELIANCE INDUSTRIES LIMITED Regd.Office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai, Maharashtra-400021

Regoutmice: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbal, Manarashira-400021 Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares the Company have been lost/misplaced and the holder(s)/purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has any claim with respect to the said shares should write to our registrar, KFin Technologies Limited. Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within 15 days of this date else the company will proceed to issue the duplicate certificate(s)

	Name of Shareholders	Folio No.	No. Of Shares	Certificate	Distinctive Nos.	
				Nos.		
	Arun Digambar Kulkarni	003127303	36	593236	17021284-17021288	
				988004	25035741-2503575°	
				5005325	82553259-82553278	
	Place: Mumbai, Date: 22/08/2024 Name of the Shareholders-Arun Digambar Kulkarı					



Whereas

ACB Vengurla Branch,(00495) Manik Chowk Vengurla, Tal. Vengurla, Dist Sindhudurg- 416516, Branch Code: 00495 E-mail. sbi.00495@sbi.co.in Tel: 02366262050

**POSSESSION NOTICE** [Rule 8 (1)]

The undersigned being the Authorized Officer of State Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 09/05/2024 calling upon the Borrower/ Mortgagor Mr. Vijay Jagannath Khade & Co-Borrower/Mortgagor Mr. Vinay Vijay Khade repay the amount mentioned in the notices aggregating Rs.18,80,099.44/- (Rupees Eighteen Lakh Eighty Thousand Ninety Nine And Paisa Forty Four Only) with further interest, Cost, Charges, etc. within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/Co-Borrower having failed to repay the amount, notice is nereby given to the Borrower/Co-Borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein pelow in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 21st of August of the year 2024.

The Borrower/ Co-Borrower secured debtor in particular and the public n general are hereby cautioned not to deal with the property and an lealings with property will be subject to the charge of the State Bank of ndia Vengurla Branch for an amount of Rs.18,80,099.44/- (Rupees Eighteer Lakh Eighty Thousand Ninety Nine And Paisa Forty Four Only) with furthe nterest, Cost, Charges thereon.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets

### **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

All that part and parcel of Residential Flat No. 304, 3rd Floor, Complex Name "Heramb Sankul" Area- 642 Sq. Ft. (59.66 Sq.Mtrs.) Survey No 621 Hissa No. 10/1+10/2 & Survey No. 621 Hissa No.12, Situated within Vengurla Municipal Limits Taluka- Vengurla, District- Sindhudurg, Owned by Borrower/Mortgagor Mr. Vijay Jagannath Khade & Co-Borrower/Mortgago Mr. Vinay Vijay Khade.

Boundaries by Residential Flat No. 304, East: Open Space West: Open Space

North: Flat 303 outh: Flat 305

Date: 21/08/2024 Place: Vengurla

Sd/-Authorised Officer State Bank of India

र्वेक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra	<b>गोवा अंचल कार्यालय</b> एस जी रोड, पणजी—403001 <b>Ratnagiri Zonal Office</b> Ratnagiri Shop No 101,102 & 201 (First and second Floor)	
ल बी <u>या एक</u> र्डक	Inara Business Leeway, Ratnagiri ਵੇਲੀ/Tel: 9970680549,	'स्वच्छा अधिवार' भी सकारता हेतु हम प्रतिबद्ध हैं
	ई-मेल/E-mail:cmmarc_rat@mahabank.co.in	

ग्रन कार्यालयः लोकमंगल, 1501, शिवाजीनगर, पुणे- 5 | Head Office: Lokmangal, 1501, Shiyajinagar, Pune-5 **POSSESSION NOTICE** 

AX43/SARFAESI/PN/13(4)/ Mukund Pednekar WHEREAS.

The undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra Ratnagiri Zone, under the Securitization and Reconstruction of Financial Asse and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise o powers conferred under Sec. 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 30.04.2024 calling upon the Borrower 1. Mr Mukund Shridhar Pednekar (Applicant), 2. Mrs Sarita mukund Pednekar, (Co- Applicant) And the Guarantor 1. Mr. Deepal Ramchandra Belwalkar to repay amount aggregating Rs.4172658/-(Fort One Lakh Seventy Two Thousand Six Hundred And Fifty Eight Only) plu further applicant interest thereon w.e.f 30-04-2024 plus cost and expense as mentioned in the demand notice within 60 days from the date of receip of the said Notice

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrowers, Guarantors and the Public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of Act reac with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this **19<sup>th</sup> da**y of August, 2024.

The Borrowers and the Guarantors in particular and the Public in genera is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Maharashtra for an amount s. 4172658/- (Forty One Lakh Seventy Two Thousand Six Hundred And Fifty Eight Only) plus further Applicable interest thereon w.e.f 30-04-2026 plus cost and expenses. The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section

13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

1) All That Pieces and Parcels of Property at Madhal Kumbharwada, Kuda Taluka, District- Sindhudurg bearing survey no 107B, area 0-09-27, Built up area of 1224 Sq. feet

On the North: Survey No. 107A, Hissa No 40 On the South: Road

On the East: Survey No. 107 A, Hissa No. 54 & 57 On the West: Survey No. 107 A, Hissa No. 51 & 49  $\,$ 

Together with the building and structures constructed/to be constructed hereon and all the fixtures annexed thereto

Date: 19.08.2024 Authorised Officer

Place: Kudal, Sindhudurg

Bank of Maharashtra

(₹ in Lakhs)

# PROCTER & GAMBLE HEALTH LIMITED

CIN No.: L99999MH1967PLC013726 Regd. Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai: 400 099. email: investorgrievance.im@pg.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 30 JUNE 2024

		(1)	(2)	(3)	(4)	(5)
			Preceding	Corresponding		
	Particulars	Three	Three months	Three	Year	Year
		months	ended	months	ended	ended
		ended	31st March	ended	30 <sup>th</sup> June	30 <sup>th</sup> June
		30th June 2024	2024	30th June 2023	2024	2023
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1.	Total Revenue from Operations	28,388	25,248	30,118	115,126	122,962
2.	Net profit for the period (before tax and exceptional					
	items)	4,302	6,272	4,413	29,351	31,420
3.	Net profit for the period (before tax, after exceptional					
	items)	2,283	6,272	4,413	27,332	31,420
4.	Net profit for the period after tax (after exceptional					
	items)	1,678	4,656	2,982	20,098	22,947
5.	Net profit for the period	1,678	4,656	2,982	20,098	22,947
6.	Total Comprehensive income for the period					
	[Comprising Profit for the period (after tax) and					
	other Comprehensive Income (after tax)]	1,577	4,789	3,026	20,165	22,763
	Equity Share Capital	1,660	1,660	1,660	1,660	1,660
	(Face value per share - Rs. 10/- each)					
	Other equity excluding Revaluation reserve as per					
	Balance sheet					
	Earnings per equity share (of Rs 10/- each)	-	-	-	52,164	73,429
	*(not annualised)					
	(a) Basic and Diluted (in Rs.)					
		* 10.11	* 28.05	* 17.96	121.07	138.23

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the Stock Exchange websites BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and on Company's website (www.pghealthindia.com)

Date : August 21, 2024 Please visit us at our website www.pghealthindia.com Procter & Gamble Health Limited. Milind Thatte **Managing Director** 

For and on behalf of the Board of Directors of

BEFORE THE LD. ASSISTANT CHARITY COMMISSIONER-V, IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE,

**GREATER MUMBAI REGION, MUMBAI.** Dharamdaya Ayukta Bhavan, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai - 400 030.

PUBLIC NOTICE OF INQUIRY
Change Report No. ACC- V/3145/2007
Filed by Dr. Mrs. C. S. Lakshmi
In the matter of :- "Sound & Picture Archives for Research on Women (SPARROW)" P.T.R. No. E- 11958 (M)

All concerned having interest

WHEREAS THE Reporting Trustee of the above trust has filed a Change Report under Section 22 of Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Ld. Assistant Charity Commissioner - V, Greater Mumbai Region, Mumbai, Viz.

Whether this property is the property of the Trust and could it be registered in the trust name?

 DESCRIPTION OF THE PROPERTY:-

DESCRIPTION OF THE PROPERTY:
DESCRIPTION OF THE PROPERTY:
Please take on record the following immoveable property in Schedule -I:1. B-101, Patel Apartment, Maratha Colony, S V Road, Dahisar (E)

Mumbai - 400068. Survey No. 50, Hissa No. 7 & 9 CTS No. 1065, 1065 (1 to
4) Area of flat: 643 sq.ft carpet area Registration date: June 8, 2007 Cost:
Rs. 3300,000/- Stamp Duty: Rs. 147600/- Registration fees: Rs. 31060/Brokerage Rs. 30167/- Name of the vendor: M/s. Essveepee Management &
Construction Pvt. Ltd., 2. B-201, Patel Apartment, Maratha Colony, S V
Road, Dahisar (E) Mumbai - 400068. Survey No. 50, Hissa No. 7 & 9 CTS
No. 1065, 1065 (1 to 4) Area of flat: 643 sq.ft carpet area Registration date:
June 8, 2007 Cost: Rs. 3300,000/- Stamp Duty: Rs. 147600/- Registration
fees: Rs. 31060/- Brokerage Rs. 30167/- Name of the vendor: M/s.
Essveepee Management & Construction Pvt. Ltd., 3. B-301, Patel
Apartment, Maratha Colony, S V Road, Dahisar (E) Mumbai 400068. Survey
No. 50, Hissa No. 7 & 9 CTS No. 1065, 1065 (1 to 4) Area of flat: 643 sq.ft
carpet area Registration date: June 8, 2007 Cost: Rs. 3300,000/- Stamp
Duty: Rs. 147600/- Registration fees: Rs. 31060/- Brokerage Rs. 30166/Name of the vendor: M/s. Essveepee Management & Construction Pvt. Ltd.,
This is to call upon you to submit your objections if any, in the matter

This is to call upon you to submit your objections if any, in the matter before the Assistant Charity Commissioner- II, Greater Mumbai Region, Mumbai on the above address within 30 days from the date of publication of this notice. If no objection is received within the stipulated time then further enquiry would be completed. Necessary orders will be passed.

Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissione Greater Mumbai Region, Mumbai. On this 30th day of the month of July, 2024.



Superintendent (J) Public Trusts Registration office Greater Mumbai Region, Mumbai.

## V.R.Woodart Limited

CIN: L51909MH1989PLC138292 Registered Office: Shop No. 1, Rajul Apartments, 9, Harkness Road, Walkeshwar, Mumbai - 400006 • Website: www.vrwoodart.com • E-mail: investors@vrwoodart.com • Tel: 022 4351 4444 - NOTICE

NOTICE

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting ('AGM') of the members of V.R.Woodart Limited (the 'Company') will be held on Wednesday, September 25, 2024 at 10.30 a.m. through Video Conferencing, in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013, the Rules made thereunder, Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Circulars issued by SEBI (MCA Circulars and SEBI

the Ministry of Corporate Affairs and the Circulars issued by SEBI (MCA Circulars and SEBI Circulars collectively referred to as 'Circulars' hereinafter), to transact the businesses as set out in the 34" AGM Notice of the Company.

Dispatch of Notice and Annual Report via email: In compliance with the above Circulars, the Notice of the 34" AGM along with the Annual Report for the Financial Year 2023-24 will be sent only in electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s) ('DP'). The said Notice of the AGM and Annual Report will also be made available on the Company's website at www.vrwoodart.com, on the website of Stock Exchange on which the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at

www.bseindia.com and on the website of realistic Section Section 1. Section 1

Registration of email address: Members whose email address is not registered are requeste to follow the below instructions: a For shares held in Electronic form: Register/ update the details in your demat account as per

a For shares ned in Electronic form: Register/ update the details in your definal account as per the process advised by your DP;
b For Shares held in Physical form: Register/ update the details by sending duly filled Form ISR-1 (uploaded on the website of the Company & RTA) along with relevant proof to the Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited at 247 Park, C-101, 1st floor, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai-400083 or via email through your registered email address at

mt.helpdesk@linkintime.co.in.
Additionally, the Company has made temporary arrangements for the members to register their e-mail address for receiving the Notice of AGM and Annual report for the FY 2023-24 by filling the requisite details by visiting link-https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html.

Date: August 21, 2024

By Order of the Board For V.R.Woodart Limited Rashmi Anand Whole-Time Directo

DIN: 00366258



## **POSSESSION NOTICE**

BHARAT CO-OPERATIVE BANK (MUMBAI) LTD.

The Authorised Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 21.05.2024 calling upon the Ms. Madhavi Kailash Patil to repay the amount mentioned in the notice being Rs.10,91,673/- (Rupees Ten Lakh Ninety One Thousand Six Hundred and Seventy Three) as on 17.05.2024 within 60 days from the date of receipt of the said notice together with furthe

nterest and charges thereon. The said borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the said borrowers and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on the undersigned under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 17th day of August of the year 2024.

The said borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said property and any dealings with the said property will be subject to the charge of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. for an amount being 10,91,673/- (Rupees Ten Lakh Ninety One Thousand Six Hundred and Seventy Three) as on 17.05.2024 together with further interest and charges thereon.

DESCRIPTION OF THE PROPERTY Flat No. 3A-203, admeasuring 45.879 sq. mtrs. carpet area situated on the Second Floor at Wing 3A of building known as "Balaji Residency Complex" constructed on land bearing Gut No. 1, Hissa No. 1+2, Gut No. 2, Hissa No. 1B and Gut No. 2, Hissa No. 1C at village Hedutane, Taluka Panvel, District Raigad in the registration Sub District Panvel and District Raigad, Hedutane, Panvel, Raigad – 410 208, <mark>owned by Ms. Madhavi Kailas</mark>h

East: Kalpavriksha Internal Road North: Building No. 4 Date : 17.08.2024 Place: Panvel, Raigad

Patil and bounded by:

West: External Road South: Building No. 1 & 2 Sd/ **Authorised Officer** 

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY **TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICATION** MISC. PETITION NO. (L) 7139 OF 2024

In the matter of issuance of Legal Heirship Certificate Under Section 2 of Bombay Regulation VIII of 1827 of the deceased Late P.V. Balambal, Hindu Indian Inhabitant, of Mumbai, a Unmarried, Occupation: Service, who was residing at C-32, Ashish Apartment, Pawan Baug Road, Malad West, Mumbai 400 064 and died at 204, Pradhan CHSL, 2nd Floor, Aarey Road, Goregaon East, Mumbai - 400 063.

Lakshmi Sivaramar Age about 77 years, Hindu Indian Inhabitant of Mumbai, Occu: Housewife, B-2, Laxmi Uday Apartments, Pawan Baug Road, Malad West, Mumbai - 400 064, being Sister of the deceased abovenamed

facts and circumstances of the case.

... Petitioner

1. ALL CONCERNED, 2. Mr. Padmakar Balkrishna Shirodkar Residing at: Flat No. 201, 2nd Floor, Emticibori

Employees CHS Ltd, Ashish Building, Pawan Baug Marg, Chincholi Phatak, Malac West, Mumbai - 400 064. TAKE NOTICE THAT the Petitioner above named has presented Petition on 15th day o

February, 2024 to this Hon'ble Court praying for the reliefs as follows:

a) That a Legal Heirship Certificate be issued under the provision of Bombay Regulation VIII of 1827 certifying that the Lakshmi Sivaraman (Sister of the deceased and the Petitioner herein), is the only heir and legal representative of the deceased.

That issuance of Proclamation be dispensed with.

Any other and further order as this Hon'ble Court may deem fit and proper under the

AND TAKE FURTHER NOTICE THAT the said Misc. Petition No. (L) 7139 of 2024 came up for acceptance before the Court presided by the Hon'ble **Shri Justice N. J. Jamadar** on 29th day of July, 2024 when order of issuance of Proclamation is passed and the Petition is made returnable on 30th day of September, 2024. AND TAKE FURTHER NOTICE THAT the hearing of the above said Petition is fixed on 30th day of September, 2024 at 11.00 a.m. in the forenoon before the Court presided by Hon'ble Shri Justice N. J. Jamadar in the Court Room No. 3 Ground Floor, High Court

Main Building, High Court, Bombay or before the Judge hearing such matters when yo are hereby required to appear either in person or through an Advocate entitled to practic n this Hon'ble Court. AND ALSO TAKE FURTHER NOTICE THAT if no appearance is made on your behalf either in person or by any Advocate duly authorized and instructed, the miscellaneous petition will be heard and determined in your absence AND ALSO TAKE NOTICE THAT

no further intimations will be given if the said matter is adjourned to the next date unles and until the directions are given by this Hon'ble Court.
"You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court legal Services Committees, District Legal Services, Authorities, and Taluka legal services Committees are evailable to you and in

and rainted regal services. Committees as per englishing criteria are available to you and in case, you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal Services Authorities/committees". WITNESS SHRI DEVENDRA KUMAR UPADHYAYA, Chief Justice at Bombay aforesai this 13th day of August, 2024



Ms. Rashmi Parmar Advocate for Petitioner This 13 day of August, 2024

Advocate for Fedicioler 201, Navkar Girija Sadan, L.T. Road, Babhai Naka, Borivali West, Mumbai - 400 092. Adv. Code: I-23229 O.S. Registration No. 16917

Company Secretary & Compliance Office

**OSBI** 

E-mail. sbi.12215@sbi.co.in POSSESSION NOTICE [Rule 8 (1)]

शालेय विद्यार्थ्यांच्या

शाळांनी गांभीर्यपूर्वक

सांगली जिल्हाधिकारी

सांगली, दि.२१ : बदलापूर

झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या

संरक्षणासाठी गांभीर्यपूर्वक कार्यरत

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर

येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूम

ीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील

सभागृहात आज आढावा बैठक

आयोजित करण्यात आली होती

यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी

अधिकारी शीमती तृप्ती धोडमिसे,

पोलीस अधीक्षक संदीप घुगे,

मनपा उपायुक्त शिल्पा दरेकर,

महिला बाल विकास प्रकल्प

उपस्थित होते.ते पुढे म्हणाले

अधिकारी संदीप यादव प्रामुख्याने

शालेय समित्या त्वरीत कार्यान्वित

करा. जर त्या नसतील तर त्यांची

तात्काळ स्थापना करा. मुलींच्या

सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या.

त्याचबरोबर प्रत्येक स्कूल बसमध्ये

सीसीटीव्ही बसवा, प्रत्येक शाळेत

आढावा प्रत्येक आठवड्यात घ्या.

आढळल्यास त्यावर त्वरीत कडक

तक्रारपेटी बसवा. त्या तक्रारींचा

जर एखाद्या तकारीमध्ये तथ्य

कारवाई करा. मुला-मुलींची

स्वतंत्र टॉयलेट व्यवस्था विरञ्ख

शाळेमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात

यावी. या सीसीटीव्हीचे फुटेज ३०

यावे. जर दुर्दैवाने एखाद्या शाळेत

अत्याचारासारखा गुन्हा घडल्यास

/ प्राचार्यांनी त्वरित गुन्हा दाखल

घटना घडल्यास १०९८ या चाईल्ड

त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी

करावा. अत्याचारासारख्य

लाईन हेल्पलाईन क्रमांकावर

अथवा पोलीस विभागाच्या ११२

क्रमांकावर त्वरीत संपर्क साधून

तकार नोंदवावी. अत्याचाराच्या

घटना घडूच नयेत यासाठी

सर्व खाजगी / सरकारी /

अनुदानित / विनाअनुदानित

घ्याव्यात. त्याचबरोबर सर्व

/ हंगामी कर्मचाऱ्यांचे चारित्र्य

पडताळणी प्रमाणपत्र शाळांनी

घ्यावे, असे जिल्हाधिकारी डॉ.

राजा दयानिधी यांनी यावेळी

सांगितले.जिल्ह्यात २७९२ शाळा

असन त्यापैकी ६२७ शाळांमध्ये

सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित

बसवून घ्यावेत. श्रून्य महिला

शिक्षक असणाऱ्या शाळांचा

आढावा घेण्यात यावा. सखी

सावित्री समितीची बैठक घेण्यात

यावी. तसेच अंगणवाडी सेविका,

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे

मपॉरकोफगुन्ह्याच्या अनुषंगाने

प्रशिक्षित तज्ज्ञामार्फत प्रशिक्षण

यावे. मूलांना समजेल अशा भाषेत

बालसम्पदेशकामार्फत, म गृड टच

– बॅड टच म याबाबत समूपदेशन

करण्यात यावे, अशी सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी

श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी केली.

तर शालेय, तालुका व

जिल्हास्तरीय समित्या त्वरित

स्थापन कराव्या. प्रत्येक शाळेत

संस्थेत स्वतंत्र चेंजिंग रूम निर्माण

करण्यात यावी. शालेय संस्थामध्ये

अत्याचाराचे प्रकार घडू नये याची

दक्षता शाळा / संस्था प्रमुखांनी

घ्यावी. तसेच हंगामी अंशकालीन

कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासून

अत्याचारासारख्या प्रकरणांमध्ये

संवेदनशीलता बाळगून संबंधित

दोषी विरोधात मुख्याध्यापकांनी

कारवाई करावी. मुला – मुलीच्या

सुरक्षिततेच्या अनुषंगाने ज्या -

ज्या उपाय योजना करणे शक्य

संबंधित शाळा-महाविद्यालयांनी

कराव्यात. जर एखाद्या स्कूल बसचे

आरटीओने अशा बसेस ना विद्यार्थी

वाहतुकीसाठी परवानगी देऊ नये.

त्याचबरोबर बसमध्ये सीसीटिव्ही

बसविण्यात यावेत, असे निर्देश

या बैठकीत दिले.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी

असेल त्या सर्व उपाययोजना

फिटनेस सर्टिफिकेट नसेल तर

घ्यावी. त्याचबरोबर पालक

- शिक्षक यांची नियमित

बैठक घेण्यात यावी. बाल

/ संस्थाचालकांनी कडक

शिबीराचे आयोजन करण्यात

आहे. उर्वरीत शाळांनी सीसीटिव्ही

/ मनपा शाळांनी त्वरित बैठका

कायम शालेय तसेच अंशकालीन

दिवसासाठी संरक्षित करण्यात

बाजूस करावी. तसेच प्रत्येक

रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी

डॉ. राजा दयानिधी यांनी आज

आढावा बैठकीत ढिले.

पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व

शाळांनी शालेय विद्यार्थ्यांच्या

संरक्षणासाठी

कार्यरत रहावे -

(ठाणे) येथील चिमूरडीवर

TATA INVESTMENT CORPORATION LTD.

Registered Office: "Elphinstone Building, 10, Veer Nariman Road, Mumbai, Maharashtra, 400001

NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the

Company has/have been lost/mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s]

nas/have applied to the Company to release the new certificate. The company has informed

he holders/ applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules

Any person who has a daim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will

**नोंदणीकृत कार्यालयः** ७१७/७१८, ७वा मजला, मेकर चेंबर ५, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१

कॉपोरेट ओळख क्र.: एल२४२००एमएच१९८८पीटीसी०४८०२८,

द्र.क्र.: ०२२ ६२७७ ०४७७ / ०५००

ई-मेल: secretarial@hikal.com वेबसाईट: www.hikal.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणाऱ्या

३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना

याद्वारे सूचना दिली जाते की**, हायकल लिमिटेड** (कंपनी) च्या सभासदांची **३६वी वार्षिक** 

सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४ रोजी स.११:३०वा.(भाप्रवे)

कंपनी कायदा, २०१३ ('कायदा') च्या लागु तरतुदी, त्यातील नियम, एमसीए परिपत्रके

१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, ०२/२०२२ १०/२०२२ आणि

९/२०२३ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी

२०२१, ५ में २०२२, २८ डिसेबर २०२२ आणि २५ सप्टेंबर २०२३ कॉर्पोरेट व्यवहा

मंतालयाने ('एमसीएम परिपत्रक') जारी केले आणि सेबी परिपत्रक

क्र.सेबी/एचओ/सीएफडो/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, दिनांक १२ मे

जानेवारी, २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक

१३ मे, २०२२) आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/पीओडी०२/पी/सीआयआर,

२०२३/४ दिनांक ५ जानेवारी, २०२३ आणि सेबी/एचओ/सीएफडी/ सीएफडी–पीओडी-

२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ सिक्युरिटीज अँड एक्सचेंज

बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेले (यापुढे एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रके हे एकत्रित

परिपत्रके म्हणून संदर्भ) च्या पुर्ततेनुसार सदर एजीएम होणार आहे आणि ३६व्या एजीएम

चिनसह वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटर

३६व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या विविध कामकाजाच्या बाबींचे व्यवहार विद्युत

रिमोट ई-वोटिंग कालावधीत शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.००वा. (भाप्रवे सुरू होईल आणि सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाह

होईल. रिमोट ई-वोटिंगकरिता उपरो तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल

नोंद दिनांक मंगळवार १० सप्टेंबर, २०२४ रोजी डिपॉझिटरीद्रारे तयार केलेल्या लाभार्थ

मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्येक्ती ंची नावे नमुद आहेत

रिमोट ई-वोटिंग, एजीएममध्ये मतदान आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम

संचालनाकरिता कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांची

सेवा नियुक्त केली आहे. एजीएममध्ये उपस्थित असलेल्या सभासदांसाठी ई-मतदानाच

एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यास एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमच्य

कंपनीच्यों ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त बुधवार, ११ सप्टेंबर, २०२४

पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जाईल. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल

जर कोणा व्येक्तीने वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स प्रार

करून कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारीख १० सप्टेंबर, २०२४ रोजी

भागधारणा घेतली असल्यास त्यांनी helpdesk.evoting@nsdl.com वर विनंती

एजीएम सूचना https://www.hikal.com कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत

आणि ते स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com

आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com

वेबसाईटवरुनसुद्धा प्राप्त करता येईल आणि सदर सूचना एनएसडीएलच्य

मद्यापपर्यंत ज्या समभागधारकांनी त्यांच्या ईमेलची नोंदणी केलेली नाही, ते खाली नमूद

वास्तविक स्वरूपात भागधारणा असणारे समभागधारकांनी आवश्यक तपशील ज

फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत

(समोरील आणि मागील बाजूसह), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली

evoting@nsdl.com आणि secretarial\_agm@hikal.com किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in वर कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी

कॉपी), आधार (आधारकोर्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली कॉपी)

ास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी ज्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल

कंपनीकडे अद्यायावत केले नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी आवश्यक दस्तावेजांस

विहित नमुन्यात सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ सीएफडी-पीओडी-

२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ नुसार केवायसी तपशील

अद्यायावत करण्यासाठी कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) अर्थात लिंक

इनटाइम इंडिया प्रा. लि., सी–१०१, २४७ पार्क, १ला मजला, एलबीएस रोड, विक्रोळी

(प.), मुंबई-४०००८३ यांना विनंती पाठवावी. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्य

ादस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्वरीत त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे त्यांचे

www.evoting.nsdl.com वर ई–मेल करावा किंवा ०२२ – ४८८६ ७००० कॉल

करावे किंवा कु. पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४था मजला,

कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल मुंबई – ४०००१३ यांना विनंती

लेल्या प्रक्रियेचे पालन करून ई–मतदानासाठी लॉगिन ओळखपत्रे मिळवू शकतात:

आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश भरण्याची रेकॉर्ड तारीख ४ सप्टेंबर २०२४ असेल.

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पयरत कंपनीचे सदस्य नोंद

माध्यमातून उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

. र्ोटिसिपेंटकडे नोंद आहेत त्यांना २१ ऑगस्ट २०२४ रोजी विद्युत स्वरुपाने पाठविली आहे.

गभासदांना पुढील बाबींची नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की:

आणि सदस्यांने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही.

त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएममध्ये ई-वोटिंगचा अधिकार असेल.

स्वरुपातूत मतदानामार्फत पुर्ण केले जाणार आहे.

सविधा ही विद्यत स्वरुपाने उपलब्ध होईल.

पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

यांच्याकडे पाठवावे.

ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत

२१ ऑगस्ट, २०२४

मूळ व सौमिकृत

www.evoting.nsdl.com वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध आहे.

secretarial\_agm@hikal.com पाठव शकतात.

. सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५

**व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम)** एजीएमच

सूचनेमध्ये नमूद व्यवसायावर विमर्ष करण्यासाठी होणार आहे.

Securities

35 35

Distinctive Number (s)

4904800-4904805

5407857-5407891 6483647-6483681

7727317-7727354

FRENY SAM CONTRACTOR [Name[s] of holder[s] / Applicant[s]

oceed to release the new certificate to the holder/applicants, without further intimation.

Kind of Securities No. of

and face value

RS. 10/-

Name of the

arashaw Jehangi

awyer [deceased]

Date: 22/08/2024

Freny Darashaw Lawye

efore marriage name]

मुंबई लक्षदीप 💿

नवी मुंबई महानगरपालिका अभियांत्रिकी विभाग

निविदा स्चना क्रमांक - नम्मपा/शहर अभियंता/90/2024-25 कामाचे नाव:- बेलाप्र विभागातील रस्ते गटार व फ्टपाथची वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे.

अंदाजपत्रकिय रक्कम रु. :- 5,80,99,296/-

निविदा प्स्तिका ई-टेंडरिंग (E-Tendering) संगणक प्रणालीच्या दि.22/08/2024 रोजी होतील.निविदेचे सादरीकरण प्राप्त mahatenders.gov.in या संकेतस्थळावर Online करण्याचे आहे. ई-निविदा ई-टेंडरिंग (E-Tendering) प्रकियेतील कोणत्याही अडचणीसाठी सदर संकेतस्थळावर दिलेल्या हेल्प डेस्क नंबरवर संपर्क करावे.

कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा.आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे

> शहर अभियंता नवी मुंबई महानगरपालिका

जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/249/2024

अरिहंत अकादमी लिमिटेड

सीआयएन - L80903MH2007PLC175500 नोंदणीकृत: तळमजला, त्रिवेणी सदन, अंबे माता मंदिर समोर, कार्टर रोड क्र. ३, बोरिवली (पूर्व) मुंबई ४०००६६. दूरध्वनी: ९८१९८८८९९९

ई-मेल: investors@arihantacademy.com वेबसाईट: www.arihantacademy.com

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''AGM'' किंव 'बैठक'े) गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४ रोजी, तळमजला, त्रिवेणी सदन समोर. अंबे माता मंदिर कार्टर रोड क्र. ३, बोरिवली (पूर्व) मुंबई ४०००६६, येथे असलेल्या कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालया

कंपनीच्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी होणार आहे कंपनी कायदा २०१३ च्या कलमे १०१ च्या तरतदींनमार त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांमह सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर आवश्यकत विनियम, २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन'') आणि रेग्युलेशन ३६ जनरल ऑफ सेक्रेटरीअल मानके-बैठकांवर, कंपनीच्या २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ई-मेलद्वारे ज्या सभासदांचे ई-मेल आयडी डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत त्यांना पाठविण्यात आले आहेत. कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (''आरटीए' बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, १६ ऑगस्ट २०२४ (कट-ऑफ तारीख) पर्यंत. २१ ऑगस् २०२४ रोजी वार्षिक अहवाल पाठवण्याचे काम पूर्ण झाले. वरील कागदपत्रे कंपनीच्या वेबसाइटवरही उपलब्ध आहेत. www.arihantacademy.com आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात एनएसई लिमिटेडर्च वेबसाइट www.nseindia.com वर.

पुढे NSE च्या इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध कंपनीला कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम . २०१४ च्या नियम २० मध्ये सुधारणा करून १९ मार्च २०१५ च्या चउअ अधिसूचने अंतर्गत ई-मतदाः आवश्यकतांचे पालन करण्यापासून सूट देण्यात आली आहे. उपरोक्त अधिसूचनेत ई-मतदान सुविध :ण्यात आलेली नाही.

याशिवाय, कंपनी सभेला उपस्थित राहणाऱ्या सभासदांसाठी एजीएममध्ये मतदान मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सविधा उपलब्ध करून देईल

त्यानुसार, ५ सप्टेंबर २०२४ च्या कट-ऑफ तारखेला ज्या सदस्यांची नावे सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवली गेली आहेत, केवळ तेच नभासद एजीएममध्ये मतदानाचा हक्कदार असतील.

सभेला उपस्थित राहण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार असलेला सदस्य त्याच्या जागी उपस्थित पहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी प्रॉक्सी नियक्त करू शकतो.

कंपनीचा सदस्य होण्यासाठी प्रॉक्सी आवश्यक नाही. प्रॉक्सी फॉर्म योग्यरित्या पर्ण केलेला. शिक्ष मारलेला आणि स्वाक्षरी केलेला कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात एजीएमच्या किमान ४८ तास आधी पोहोचला पाहिजे. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रॉक्सींच्या नियुक्ती आणि आचारसंबंधित तपशील आढळू

तसेच, काही शंका असल्यास, तुम्ही सुश्री गरिमा श्रीवास्तव, कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी यांना लिह शकता किंवा त्यांचे कार्यालय त्रिवेणी सदन, तळमजला, अंबे माता मंदिर समोर, कार्टर रोड क्र. ३, बोरिवली (पूर्व) मुंबई ४०००६६ किंवा investors@arihantacademy.com वर विनंती गठवा लिह शकता.

संचालक मंडळाच्या आदेशानुस अरिहंत अकादमी लिमिटेड सही/

अनिल सुरेश कांपर्स व्यवस्थापकीय संचालव दिनांक :२१ ऑगस्ट. २०२४ डीआयएन : ०३५२४१६५ क्र.३०१, ३रा मजला, सुजाता शॉपिंग सेन्टर 'एच' को-ऑप.हौ.सो.लि., नवघर रोड, भाईंदर (पुर्व), ता व जि. ठाणे-४०११०५ या जागेचे मालक आहेत, ांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे. माझ्या अशिलाकडून सदर फ्लॅट जागेबाबतचे अनुक्रमांक १२१ ो १२५ असलेले मूळ भाग प्रमाणपत्र क्र.०२५ हरवले आहे. जर कोणा व्यक्तीस सदर भागप्रमाणपत्राबाब विक्री, अदलाबदल, अधिभार, बक्षीस, न्यास, गरसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, तारण, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी गाझ्याकडे आणि खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आवश्यक स्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून ७ **दिवसात** लेखी स्वरुपात कळवावे. अन्यथा अशा . व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि तद्नंतर कोणताही दावा विचारात घेतला जाण नाही आणि सदर फ्लॅट जागेचे अधिकार स्पष्ट व वाजारभाव योग्य असल्याचे समजले जाईल.

जाहीर सूचना

दिनांकः २२.०८.२०२४ आर.<mark>एल. मिश्रा</mark> वकील उच्च न्यायालय, मुंबई जर्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्वे पानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९.

This is to inform the public client Mrs. Jyoti Ashok Variava, Mr. Ashok D. Variava is acquiring a flat premise Plot No. 23/29, Dayasagar Co. op. Ho. Society. RSC-22, Near SV. School, Gorai-1, Borivali (West), Mumbai – 400092 and she was holding Share Certificate Bearing No. 4542/29, Sr. No. 741 to 745 said Share Certificate was misplace in transit. If found said Share certificate than handover to my client Mrs. Jyoti Ashok Variava, Mr. Ashok

> Sushil S. Sawant Adv. High Court, Mumba

At: B/402, Sindhudurg C.H.S. Devi Pada Sant Gora Kumbhai Marg, Near Suvidhya School Borivali (East), Mumbai: 400 066 Mob No. 9768155684 Email: advocatesawant8@gmail.com

पुष्पांजली को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.

मुख्य कार्यालयः --र६,जुनी फुलगत्ली, भुलेश्वर, मुंबई ४०० ००२ प्रशासकीय कार्यालयः :-४०९ अर्थ विंटेज,सेनापती बापट मार्ग, दादर (प) मुंबई ४०० ०२८. फोन ०२२ ३५४३९४६० . शाखा दादर :-४०२, अर्थ विंटेज , सेनापती बापट मार्ग, दादर (प) मुंबई ४०० ०२८ फोन ०२२ ३५४४३३४०.

स्थावर मालमत्ता जाहीर लिलाव

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ (११)(ई) व त्याखालील उपनियमान्वरे ज्या अर्थी पुष्पांजली को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. मुंबई, शाखा दादर यांनी थकीत कर्जदार व जामीनदार यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखला प्राप्त केला आहे.

#### जाहीरनामा

ज्या अर्थी जप्ती आदेशात नमूद केल्याप्रमाणे कसुरदार यांनी मुदतीत कर्ज रक्कम भरण्यास कसूर केला आहे. त्या अर्थी मी श्री रामदास दत्तात्रय दुराफे, वसुली व विक्री अधिकारी, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य द्वारा पुष्पांजली को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. मुंबई तर्फे असे जाहीर करतों की, खालील कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/मान्यतादार यांची रजिस्टर गहाणखताने तारण असलेली व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व कलम १५६ व नियम १०७ नुसार बोजा नोंद झालेली स्थावर मालमत्ता संस्थेच्या वसुली अधिकारी यांनी जप्त केलेली आहे. खालील वर्णन केल्याप्रमाणे कसुरदार यांच्या ताबा घेतलेल्या स्थावर मालमत्तेचा '' जसे आहे जेथे आहे तसे '' या तत्वाने जाहीर लिलाव संस्थेच्या आळंदी शाखा कार्यालय येथे ठेवण्यात आलेला आहे. लिलावाच्या अटी व शर्ती पुष्पांजली को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. च्या प्रशासकीय कार्यालय, तसेच संस्थेच्या सर्व शाखांमध्ये नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत याशिवाय लिलावाच्या अटी व शर्ती लिलावाच्या दिनांकास वाचून दाखविण्यात येईल

#### जाहीर लिलावाने विक्री करावयाच्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

कसुरदाराच नाव	स्यावर मालमत्तव वर्णन	वाजवा किमत रूपये	ाललाव ।दनाक व वळ	ાલલાવાથ ાઠકાળ
श्री. शरद सुरेश नगताप श्री. सुरेश प्रभू नगताप मान्यतादार श्री.चंद्रकांत प्रभू नगताप सौ.समिता रणजीत	मोजे-आंबळे,ता.पुरंदर,जि.पुणे येथील सामाईक क्षेत्र मिळकत १) गट क्र.९०३ मधील ०१ हे १९.५ आर अधिक पो.ख.०० हे २४.५ आर एकूण ०१ हे ४४ आर	५९,२५,०००/-	वार :-मंगळवार दिनांक २४/०९/२०२४ वेळ :-सकाळी ११ वाजता	फुलवाले धर्मशाळा, प्रदक्षिणा रोड, मु,पो- आळंदी, ता-खेड,जि-पुणे
खराडे श्री.सुमित मच्छिंद्र जगताप सौ.कांताबाई सुरेश घाडणे सौ.शोभा मच्छिंद्र जगताप	येथील सामाईक क्षेत्र मिळकत २) गट क्र.८६८मधील ०१ हे ०८ आर अधिक पो.ख.०० हे २२ आर		वार :-मंगळवार दिनांक २४/०९/२०२४ वेळ :-सकाळी ११ वाजता	फुलवाले धर्मशाळा, प्रदक्षिणा रोड, मु,पो- आळंदी, ता-खेड,जि-पुणे

तमाम लोकांस कळविण्यात येते की.थकीत कर्ज वसलीसाठी स्थावर मालमत्तेचा जाहीर लिलावादारे वरील कसरदार यांच्या खतःच्य मालकीची व संस्थेकडे रजिस्टर गहाणखताने तारण असलेली व संस्थेच्या वसली अधिकारी यांनी जप्त केलेल्या वरील स्थावर मालमत्तेची विक्री जाहीर लिलावाद्वारे केली जाणार आहे. सदर जाहीरनामा दिनांक :-२१/०८/२०२४ रोजी माझे सही व शासकीय मुद्रांकासह मूळ खठपात संस्थेच्या शाखा कार्यालय दादर, तसेच संस्थेच्या सर्व शाखांमध्ये नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आले . आहेत. त्यांचे संक्षिप्त रूप दैनिक वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच जाहीर लिलावात भाग घेऊ इच्छिणा-यांनी संस्थेच्या आळंदी कार्यालय, तसेच नजिकच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा. वरील लिलावाने विक्री करावयाच्या स्थावर . मालमत्तेबाबत कोणाचे काही म्हणणे असेल तर ते त्यांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसाच्या आत वसुली अधिकारी यांच्या कार्यालयाकडे पाठविण्याचे करावे किंवा प्रत्यक्ष येऊन भेटावे. स्थावर मालमत्ता लिलाव विक्रीच्या वेळी वसुली व विक्री अधिकारी यांचा

जा.क्र./वसुली/लिलाव दादर/१/२०२४ -२०२५ ठिकाण- मुंबई,दादर (प्रशासकीय कार्यालय) दिनांक :-२१/o८/२०२४

सही/-रामदास दत्तात्रय दुराफे वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र शासन प्राधिकृत द्वारा पुष्पांजली को-ऑप क्रेडीट सो.लि.मुंबई

१) जाहीर लिलावाच्या अटी व शर्ती लिलावाच्या वेळी वाचून दाखविण्यात येतील.

२) जाहीर लिलाव तारखेपूर्वी अगर लिलावाच्या दिवशी थकबाकीदाराने संपूर्ण थकबाकी रक्कमेचा भरणा केल्यास लिलाव रद्द करण्यात

३) जाहीर लिलाव तहकूब करणे, नाकारणे किंवा पुढे ढकलणे हे सर्व अधिकार वसुली अधिकारी यांनी राख्रून ठेवले आहेत ४) सदरचा जाहीर लिलाव तांत्रिकदृष्ट्या न झाल्यास सदरच्या नोटीशीच्या आधारे पुन्हा लिलाव सातव्या दिवशी वरील ठिकाणी ठरलेल्या दिवशी करण्यात येईल.

५) सदर मिळकतीवर दाव्याविषयी अथवा इतर कोणत्याही तिन्हाईत इसमाने केलेले दावे अथवा हितसंबंध यापैकी कशाच्यार्ह

. खरेपणाबद्दल ग्वाही दिलेली नाही.

### THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE, GREATER MUMBAI REGION, MUMBAI Dharmadaya Ayukta Bhavan, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030. **PUBLIC NOTICE INQUIRY**

Change Report No. ACC / I / 5972 / 2024 Filed by Mr. Madekat Mullassery Rajagopalan In the matter of "Shree Ayyappa Seva Sangham" Powai, Mumbai P.T.R. No. E- 10342 (Mumbai).

Whereas Mr. Madekat Mullassery Rajagopalan the Reporting Trustee above named has filed the above Change Report under section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the changes on the record of above named trust and an inquiry is to be made by the Assistant Charity Commissioner-I Greater Mumbai Region, Mumbai Viz. To delete the name of Trustee :-

Mr. Puthiya Veetil Padmanabhar

Mr. Muthankavil Keshavan Sukumaran Nai

To Add the name of Trustee :-

Add: 601, Vishalgad IIT Bombay Staff Co-op Hsg Soc Ltd, Behind S. M. Shetty School, Powai, Mumbai- 400076.

2. Mr. Sanjeev R. Pillai

Add :- 1703, Odyssey 2, Hiranandani Gardens, Powai, Mumbai- 400076. 3. Mr. Rajkumar S. Nair

- 1104, Excel Tower Opp. IIT Maingate Powai, Mumbai- 400076.

WHEREAS within the stipulated time if no objections are received then

Sd/-Superintendent - (J), Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai. (Seal

#### डिमॅट स्वरूपात समभाग भागधारणा असणारे समभागधारक कृपया डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी आणि १६ अंकी लाभार्थी आयडी) नाव, क्लायंट मास्टरची प्रत किंवा एकतित खाते विवरण, (पॅन कार्डची स्वय प्रमाणित स्कॅन प्रत) प्रदान करावे किंवा आधार (आधार कार्डची स्वयं प्रमाणित स्कॅन प्रत) evoting@nsdl.com आणि or rnt.helpdesk@linkintime.co.in oi

. Mr. Manoj Padmanabhan Nair

ज़ीएम व ई-वोटिंगबाबत प्रश्न किंवा समस्या असल्यास तुर्म्ह www.evotingindia.com च्या हेल्पसेक्शन अंतर्गत ई-बोटिंग मॅन्युअल आणि फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्य) चा संदर्भ घ्यावा किंवा

This is to call upon you to submit your objections, if any in the matter along with evidence so as to reach the same at the office address referred hereinabove within 30 days from the publication of this public notice. Objections received thereafter will not be considered.

presuming nobody has got any objection to above inquiry same will be disposed off by passing appropriate order. Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissioner, aharashtra State, Mumbai.

This 21st day of the Month of August 2024.

# प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेड

हायकल लिमिटेडकरिता

कंपनी सचिव आणि सक्षम अधिकारी

सही/

राजशेखर रेड्डी

सीआयएन: एल९९९९९एमएच१९६७पीएलसी०१३७२६ नोंदणीकृत कार्यालय: पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-४०००९९. ई-मेल:investorgrievance.im@pg.com,

# ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात) (9) (२) (3) (4) संपलेली संबंधित संपलेली तिमाही संपलेली मागील संपलेले संपलेले मागी तिमाही तिमाही वर्ष वर्ष तपशील ३०.०६.२०२४ 39.03.2028 ३०.०६.२०२३ १०.०६.२०२४ ३०.०६.२०२३ लेखापरिक्षाित अलेखापरिक्षाित लेखापरिक्षाित लेखापरिक्षाित लेखापरिक्षाित कार्यचलनातून एकूण महसूल 26366 24286 30996 99492६ 922882 कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाबपर्व) 8302 8202 8893 २९३५१ 39820 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा 8303 (अपवादात्मक बाबनंतर) 8305 8893 २९३५१ 39820 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाब नंतर) ४६५६ २००९८ 22680 २९८२ 9800 कालावधीकरिता निव्वळ नफा 9800 ४६५६ २९८२ २००९८ २२९४७ कालावधीकरिता एकण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित नफा (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 9400 ४७८९ 3028 २०१६५ २२७६३ समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती) 9, ६ ६ ० ٩,६६٥ 9, & & 0 9, ६ ६ ० 9,880 इतर समभाग, ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून ७३४२९ ५२१६४ उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू. १०/ - प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय वार्षिक निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pghealthindia.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

<sup>\*</sup>90.99

\*26.04

\*१७.९६

ठिकाण : मुंबई दिनांक: २१ ऑगस्ट, २०२४ कृपया आमच्या www.pghealthindia.com वेबसाईटला भेट द्या. संचालक मंडळाच्या वतीने व करिता प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेड मिलींद थत्ते IndiaShelter

# इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि.

<mark>ोंदणीकृत कार्यालयः</mark> प्लॉट-१५, ६वा मजला, सेक्टर-४४, संस्थात्मक क्षेत्र, गुरुग्राम, हरियाणा-१२२००२. **शाखा कार्यालयः** प्लॉट क्र.२१०, १ला मजला, साधना सहकारी

स्थावर मालमत्तेकरिता वास्तविक ताबा सूचना ज्याअर्थी**, इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि**.चे प्राधिकृत अधिकारी असल्याले खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिय

ॲसेट्स ॲप्ड एन्फोर्समेंट (सिक्युरिटी) इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना खाली नमूद केलेल्या कर्जदार आणि मालमत्तेचे मालक/हमीदार यांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत डिमांड नोटीस जारी केली आहे. मालमत्तेचे मालक व इतर यांनी रक्कम परत करण्यात अयशस्वी झाले आहेत, याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारणपणे जनतेला नोटीस दिली जाते की खाली स्वाक्षरीदाराने त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेच **सांकेतिक/वास्तविक ताबा** घेतला आहे. या कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत खाली नमूद केलेल्या तारखांना उक्त नियमांच्या नियम ८ व ९ सह वाचले आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावध केले जाते की मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी कोणतेही व्यवहार **इंडिया शेल्टर फायनान्स** कॉपॉरेशन लि.च्या शुल्काच्या अधीन असतील

कर्जदार/जामिनदाराचे नाव (मालमत्तेचे		तारण मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना दिनांक, मागणी सूचना	वास्तविक ताबा
	मालक) व कर्ज खाते क्र.	(मालमत्ता समाविष्ट सर्व भाग व खंड)	तारखेला देय रक्कम	दिनांक
		मौजे चिखली (देव), खासरा क्र.११९ व १२०, प्लॉट/टेनामेन्ट क्र.जे-		२०.०८.२०२४
		एस/४, इन ई.आय.ए. स्ट्रीट स्किम एन.आय.टी., वॉर्ड क्र.२२, एकूण		
	क्र.जे/एस-०१, अभिनव गृहकुल योजना, कलमाना	क्षेत्रफळ ३७० चौ.फु. (३४.३७ चौ.मी.), तहसिल व जिल्हा नागपूर	रु.७,८७,४३३.२१ (रुपये सात लाख	
	मार्केटजवळ, नागपूर, नागपूर-४४०००८, महाराष्ट्र.	येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व: एनआयटी मान्य		
	कर्ज खाते क्र.: HL44CHLONS000005012271	नकाशानुसार; <b>पश्चिम:</b> एनआयटी मान्य नकाशानुसार; उत्तर: एनआयटी	एकवीस फक्त) तसेच ११.११.२०२२ पासून	
		मान्य नकाशानुसार; दक्षिण: एनआयटी मान्य नकाशानुसार.	व्याज व अन्य शुल्क यासह एकत्रित.	

ठिकाण: नागपूर दिनांक: २२.०८.२०२४

(प्राधिकृत अधिकारी)

इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि चौकशीकरिता कृपया संपर्क श्री. प्रकाश तांदुळकर (+९१ ७३५०००२४५३, ८९५६५५९३००)

# Parle Industries Limited

Regd(O): 310-311, The Avenue, Marol, Andheri East. Mumbai- 400059

Tel No. 02240132875 Fax: 40033979. Email: info@parleindustries.com. Website: www.parleindustries.com

CORRIGENDUM STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

(Rs. in Lakhs excluding EPS)

1			(1.61 III				
	Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended 30.06.2024	Quarter Ended 31.03.2024	Quarter Ended 30.06.2023	Year Ended 31.03.2024	
,			Unaudited	Audited	Unaudited	Audited	
ıĿ	I)	Revenue From Operation	35.00	-	-	-	
	II)	Other Income	0.33	16.46	-	46.11	
	III)	Total Revenue (I+II)	35.33	16.46	-	46.11	
	IV)	Expenses:					
		a) Cost of material consumed	-	17.55	-	17.55	
		b) Purchase of stock-in-trade	-	-	-	-	
		c) Changes in inventories of finished goods, stock in trade		(17.55)		(47.55)	
		and work-in-progress	4.05	(17.55)	0.70	(17.55)	
		d) Employee benefits expenses	1.35	1.00	0.72	3.50	
		e) Finance Costs	0.14 1.10	1.55 4.34	0.04	1.55	
		f) Depreciation and amortisation expense	1.10 9.52		0.04	4.46	
		g) Other expenses Total Expenses (IV)	9.52 <b>12.11</b>	4.36 <b>11.25</b>	6.11 <b>6.86</b>	32.18 <b>41.69</b>	
	V)	Profit (+) / Loss (-) before Exceptional and Tax (III-IV)	23.22	5.21	(6.86)	4.43	
	VI)	Exceptional items	23.22	3.21	(0.00)	4.43	
	VII)	Profit (+) / Loss (-) before Tax (V-VI)	23.22	5.21	(6.86)	4.43	
		Tax Expenses	9.52	0.72	(0.00)	1.53	
	V III,	1) Current Tax	3.62	0.69	_	0.69	
		2) (Excess) / Short provision for Tax	0.02	0.03		0.00	
		2) Deffered Tax	5.90	0.03	_	0.84	
	IX)	Profit (+) / Loss (-) for the period (VII-VIII)	13.70	4.49	(6.86)	2.90	
	X)	Other Comprehensive Income (OCI)	-	-	-	-	
	i.	Items that will not be reclassified to Profit and Loss	-	_	-	_	
	ii.	Income Tax relating to Items that will not be reclassified to					
		Profit or Loss	-	-	-	-	
	iii.	Items that will be reclassified to Profit or Loss	-	-	-	-	
	iv.	Income Tax relating to Items that will be reclassified to					
		Profit or Loss	-	-	-	-	
		Total Comprehensive Income		-		-	
	XI)	Total Comprehensive Income for the period	13.70	4.49	(6.86)	2.90	
		Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/ each)	1,400.00	1,400.00	1,400.00	1,400.00	
		Other Equity				640.379	
	XIV)	Earnings Per Share (of Rs.10/- each) (not annualised)					
		(1) Basic (Rs.Per Share)	0.10	0.03	(0.05)	0.02	
		(2) Diluted (Rs.Per Share)	0.10	0.03	(0.05)	0.02	
		Notes:					

The unaudited financial results for the guarter ended 30th June, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved b the Board of Directors at their meeting held on 12th August, 2024. The unaudited Financial Results are prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

 $financial\ year\ and\ unaudited\ published\ year\ to\ date\ financial\ figures\ up to\ 31st\ December\ 2023.$ During the year in order to comply with IND AS compliance right to use assets was created and accordingly effect was given i

The figure for the quarter ended 31st March 2024 are the balancing figures between the audited financial figures in respect of the ful

The Company has one reportable segment i.e Infrastucture & Real Estate in accordance with Ind AS 108. The Figures have been regrouped and/or reclassified wherever necessary

By order of the Board of Directors For Parle Industries Limited

Unnati Jain Chairperson

DIN: 07910214

Place: Mumbai

Date: 12th August, 2024

व्यवस्थापकीय संचालक

9२9.0७

9३८.२३